

13<sup>th</sup> June, 2022

To, **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai- 400001

Ref.: Scrip Code: 511736

Sub.: Submission of copies of newspaper advertisement for Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2023.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing a copy of newspaper advertisement of Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2023 published in the Newspaper of Business Standard and Mumbai Lakswadeep on 13<sup>th</sup> June, 2023. The same has been made available on the Company's Website at www.ushdev.com

Kindly take the same on record and display the same on the website of your exchange.

Thanking You
Yours Faithfully
For Ushdey International Limited



Radha M. Rawat IMA Member

Encl:a/a

(Ushdev International Limited was under Corporate Insolvency Resolution Process as per the provisions of IBC, 2016. The Resolution plan was approved by National Company Law Tribunal, Mumbai Special Bench on 3<sup>rd</sup> February, 2022. As per resolution plan all the powers vest with the Implementing Agency appointed by the Resolution Applicant and Committee of Creditors)

CIN: L40102MH1994PLC078468

Registered Office: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai - 400001

Corporate Office: Apeejay House, 6th Floor, 130 Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023

Phone: +91-22-61948888 Fax: +91-22-22821098

E-mail: info@ushdev.com Website: www.ushdev.com

#### जाहीर सूचना

Notice is hereby given to public at large

hat our society member, Late Shr

Ramkomal Ramnarain Gupta & Late Smt

Prabhavatidevi Ramkomal Gupta wa

expired on 07/03/2023 & 08/07/2018

and lost their original share certificate

Their legal heirs have applied to th

society for issuance of duplicate share

certificates stating that they have lost o

nisplaced the Original Share Certificat

No. 1 & 2, distinctive nos 1 to 5 & 6 to 1

n respect of Bunglow No. A 1 & A-2

situated at at Jolly Land Co-operative Housing Society Ltd., Ghatla Village

Road, Near Maitri Park, S.T.Stand

Chembur, Mumbai 400 071. If any

person found the above original Shar

Certificate, please return at belov

ddress. The society is in the process o

ssuing the duplicate share certificates

Any persons having any claim to or an

interest against or to the above said fla

by way of sale, transfer, assignmen

nortgage, lien lease, trust, gift, charge

easement possession, inheritance

naintenance or otherwise or however ar

hereby required to make the same know to the undersigned in writing with proo

t our below mentioned address within

Date: 13/06/2023 Mr. Vineeth Menoi

Place: Mumbai (SECRETARY)
Jolly Land Co-operative Housing Societ

Ltd., Ghatla Village Road, Near Maitr Park, S.T.Stand, Chembur

Mumbai 400071. Mob No. 9323965833

<u>नोटीस</u>

गॅम्प्लेक्स को.ऑप.हाऊसिंग सोसायटी

लिमिटेड., पत्ता:-पूनम नगर जवळ, बोळींज

विरार पश्चिम. ता.वसई. जि.पालघर-

४०१३०३ हे सोसायटीचे सदस्य आहेत आणि

प्रभात कॉम्प्लेक्स विरार म्हणून ओळखल्या

जाणाऱ्या सदर सोसायटीच्या इमारतीमधील

फ्लॅट क्रमांक बि-२/२०४, बि-२ विंग चे धारक

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/

असून यांचे ०५.०५.२०२२ रोजी निधन झाले.

...... मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोसायटीच्य

भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित

हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी*।* 

आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा

आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिद्धीपासून

१५ (पंधरा) दिवसात सोँसायटी च्या भाँडवलें*l* 

मयतं सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्य

हस्तातरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या/दावा/

आक्षेपांच्या पष्टयर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य

पुरावाच्या प्रतिसह मागवण्यात येत आहेत. वर

देलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त

झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या

सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व

हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील

तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास

सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य

शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे*।* 

आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या

उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी

कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत्

उपविधीची प्रत दावेदर/आक्षेपकादवारे

नेरीक्षणाकरीता सोसायटीच्या कार्यालयात सदर

सुचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी

र्चिनाः आरास्त्राच्या त्यार् आर्ज्याः ह्याः ममाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेतः. **सही**/

परिशिष्ट १६ (पुस्तक)

सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमध्ये मयत

सदस्यांचे शेअर्सचे व हित हस्तांतरणास आक्षेप

किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना

उप-विधी क्र.३५ अन्वये

श्री. गोपाल गिरीधारीलाल रतनपाल हे र्द

गंगा जमुना मिलन को-ऑप.हौ.सो.लि.

**पत्ता:** प्लॉट क्र.७९०, ३रा रस्ता, खार पश्चिम

मंबई-४०००५२ या सोसायटीचे सदस्य आहे

-आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१:

चे धारक आहेत, यांचे १५.०३.२०२३ रोर्ज

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील. मयत सभासदाचे सोससायटीच्या

गडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हि

हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी

आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा

आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून

**२१ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल

हेतसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठ

न्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य

पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य

-ातींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत

गागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत

जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त

मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायट

उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने

व्यवहार करण्याम मोमायटी मोकली अमेल ज

सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत

तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास

काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर

सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्याव

प्रोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य

नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दाः

निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात.

प्तोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य

मेळकतीमधील सभासदाच्या शेअर्स

कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

जहार अध्यक्ष/सर्विव प्रभात कॉम्प्लेक्स को.ऑप.हाऊसिंग सोसा.लिमिटेडकरिता ठिकाण : विरार पश्चिम

स्वर्गीय श्री.लक्ष्मण बि.गोसाई, प्रभात

Sd

5 days of this notice.

Place: Mumbai

येथे सुचित करण्यात येत आहे की, मे. इंडो सायगाँ गजनमी (थी गोबिंट के टरीयानानी) आणि थी जी ही कपर यांच्या दरम्यान गाळा क्र.१६३, न्य सतगरू नानिक इंडस्टीयल प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि.. ४९८. डब्ल्य.ई हायवे, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ या जागेबाबत झालेला दिनांक १६.०८.१९७३ रोजीचा मूळ विक्री करारनाम आणि मे. इंडो सायगॉन एजन्सी (श्री. गोबिंद के. दरीयानानी आणि **श्री. जी.डी. कपूर** यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०४.१२.१९७५ रोजीचा मळ निश्चिती करारनामा आणि थ्री. जी.डी. कपूर आणि मे. विक्रमजीत ॲण्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेंड यांच्या दरम्यान झालेला दिनांक २६.११.१९७७ रोजीचा मूळ विक्री करारनामा आणि मे. विक्रमजीत ॲण्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री. निलेश केजरीवाल/श्री. हितेंद्र धनपती ठाकरशी (मे. एक्विझीट इंटरनॅशनल) यांच्या दरम्यान झालेला दिनांक २५.०८.१९७८ रोजीचा मूळ विक्री करारनामा आणि मृद्रांक अधिक्षव मुंबई यांच्याकडे जमा केलेली रक्कम रु.९३,१००/- करिता -देनांक १२ सप्टेंबर, १९९० रोजीचे मुळ मुद्रांक शुल्क पावती हरवले आहे आणि विद्यमान मालक मे. सिल्केसिया एक्सपोर्टस् प्रा.लि. यांच्या ताब्यात नाही. जर कोण त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली नमुद केलेल्य ात्त्यावर दाव्याचे योग्य स्वरुप नमुद करून लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१५** दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवार सदर मालमत्ता किंवा भागावर कोणताही दावा असल्यास ते त्याग केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत १३ जून, २०२३, मुंबई

वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

#### PUBLIC NOTICE FOR LOSS OF SALE AGREEMENT

Notice is hereby given to the Public that ment for Sale dated 01-08-1996 and Registration Receipt (2370/98), executed between **SANGHAVI CONSTRUCTION CO**. (THE BUILDERS) and USHA SUDHAKARAN MENON (The Purchaser) for the property bearing addressed at Flat No. D-301, Chandan Valley, Mira Bhayander Road, Mira Road (East), Dist. Thane 401 107, has been lost/ misplaced, if any one has found the said documents may kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 15 days from this present. Sd/

Megha Gupta (Advocate High Court)
Shop No. 7, Building No. C-8/9,
Sector No. 8, Shantinagar,
Mira Road (East), Dist. Thane – 401 107.

# LOSS OF SALE AGREEMENT

Notice is hereby given to the Public that ment for Sale dated 30-07-1987 and Registration Receipt, executed between SHANTISTAR BUILDERS (THE BUILDERS) and NIRMALA GOKULDAS PRABHU AND GOKULDAS SARVOTHAM PRABHU (The Purchaser) for the property bearing addressed at Flat No. 302, Building No. A-7, Vidhya Shantinagar, Sector No. 6, Mira Road (East), Dist. Thane-401 107, has been lost/misplaced, if any one has found the said documents may be understoned in writing on the kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within **15 days** from this present. Sd/

Megha Gupta (Advocate High Court) Shop No. 7, Building No. C-8/9, Sector No. 8, Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107.

### जाहीर सूचना ''गिरीराज रियल्टर्स''

प्लॉट जागा १०७/२, ११०/१/६ ११०/१/७, ११०/२, ९०/३, ८९/२ ९०/४, १०७/१, गाव टेमघर, ता भिवंडी, जि. ठाणे, महाराष्ट्र येथील जिमनीवरील निवासी व व्यावसायिक प्रकल्पातील आमचे नियोजित विस्तारास पर्यावरण व वातावरण बदल विभाग महाराष्ट्र शासनाकडून पर्यावरण मंजुरी मिळाली आहे.

गर्यावरण मंजुरीची प्रत पर्यावरण वन व वातावरण बदल मंत्रालय, भारत शासनाच्या http:// environmentclearance.nic.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

# जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्री. नरेंद्र बेदी, (२) श्रीमती कमलेश बेदी हे ए-२०१, २रा मजला, ए विंग, सिल्वर ओक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, हिरानंदानी गार्डन्स, आदिशंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई-४०००७६, सोसायटी नोंद क्र. बीओएम/डब्ल्युएस/एचएसजी/टी.सी./७३८१/ ९३-९४ दि.०२.०९.१९९३, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जागेमधील सर्व करारनामा व दस्तावेजांसह मालमत्तेचे मालक व ताबेदार आहेत. सदर फ्लॅटबाबतचे सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.१०७ नुसार अनुक्रमांक ३१ ते ३५ असलेले भागप्रमाणपत्र हरवले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर मालमत्तेबाबत कोणताही दावा. आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक कागदोपत्री पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. तदनंतर माझे अशील दय्यम प्रतींकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पर्ण करतील आणि सदर सचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त जागेच्या विक्रीची सर्व प्रक्रिया माझे अशील पूर्ण करतील.

आज दिनांकीत १३ जून, २०२३ ् नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६

..... अपिलार्थी

..... प्रतिवादी

..... (प्रतिवादी क्र. १)

सही/-अव्वल कारकृन,

अपर जिल्हाधिकारी कार्याल

मुंबई शहर

जाहिर नोटीस

सदर जाहिर नोटीसद्वारे आपणास सुचित करण्यात येते की, परि-II मध

अ.क्र. ५५३३/झो.क्र. ५४५४ वर आपण पात्र झोपडीधारक असून आपणास अपात्र करणेबाबत श्री. दिपक दामोदर वाघ यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मलन व पनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अपर

जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे अपिल दाखल केले असून

दि. ०६.०६.२०२३ रोजीचे सुनावणीस आपण गैरहजर असल्याने प्रकरणी आपत

म्हणणे/बाज् मांडण्याकरिता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी

मुंबई शहर यांनी आपणास पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीटारे अवग

करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी अंतिम सुनावणी दि. २७/०६/२०२३

२७/०६/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित राह्न, आपली बाजू

मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत

प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित

धरून प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०१ असून सदर जाहिर नोटीसीदारे आपणास सचित करण्यात येते की. आपण नियोजित सनावणी दि

श्री. दिपक दामोदर वाघ

श्रीम. मीरा गंगाधर आव्हाड व इतर २

श्रीम. मीरा गंगाधर आव्हाड

रा. ३९२, डॉ. आंबेडकर दलीत नगर झोपडपट्टी,

कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मुंबई - ४०० ००५.

रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे.

विरुद्ध

तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.११.३० ते सायं.६.३० दरम्यान उपलब्ध आहेत. ठिकाण: मुंबई

दिनांक: १२.०६.२०२३ च्या वतीने व करिता दी गंगा जमुना मिलन को-ऑप. हौ.सो.लि. मा. सचिव

#### मा. महानगर दंडाधिकारी, २९वे न्यायालय, दादर, मुंबई अर्ज क्र. २९००१०७/संकिर्ण/२०२३

श्री. मोहन बाबु बोगा

वैद्यकीय अधिकारी, एफ/ साउथ वार्ड,

परेल, मुंबई. जाहीर नोटीस

याद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, अर्जदार श्री. मोहन बाबु बोगा, धंदा-निवृत्त,राहणार- ४/१५२, शिवनेरी को. हो. सो., डॉ. ए. बी. रोड, टी. व्ही. टॉवर जवळ, शिवाजी नगर, मुंबई-४०० ०३० यांचा मुलगा प्रविण मोहनबाबु बोगा यांचा जन्म दिनांक २७/०५/१९७८ रोजी नौरोजी वाडीया मॅटरनिटी हॉस्पिटल, आचार्य दोंदे मार्ग, परेल, मुंबई-४०००१२ येथे झाला होता. पण त्यांच्या जन्माची नोंद वैद्यकीय अधिकारी, एफ/साउथ वार्ड, परेल, मुंबई यांच्याकडे करण्यात आलेली नाही, त्यामळे अर्जदाराने य पालयात अर्ज क्र. २९००९०७/संकिर्ण/२०२३ दाखल करून त्यांच्या मुलाच्या जन्माची नोंव गैरअर्जदार कार्यालयात करण्याबाबत गैरअर्जदार यांना

ादेशित करावे, अशी विनंती केली आहे तरी याद्वारे सर्व जनतेस सुचित करण्यात येते की जर अर्जदाराच्या जन्माच्या नोंदीबाबत ज्यांना कोणाल प्राक्षेप असेल त्यांनी ही जाहीर नोटीस प्रकाशित झालेल्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत स्वतः अथवा स्वतःच्या वकीलामार्फत या न्यायालयात हजर होऊन त्यांचे आक्षेप अथवा उत्तर अथवा म्हणणे दांखल करावे. जर विहीत मुदतीत कोणाचाही काहीही आक्षेप नाही असे समजून पुढील आदेश पारित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.

आदेशावरू

सही/ SEAL न्यायलिपिक, महानगर दंडाधिकारी २९वे दादर, न्यायालय, मुंबई

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, Mr. Akhtar Hussain Abdul Latif Saiwankar have obtained financial help of Rs. 8,80,000/- from my client Mr Aasim Rivaz Dhawlarker against which

olst July, 2022. Further in the month of August / Septer 022 Mr. Akhtar Hussain Abdul Latif Saiwankar have taken additional financial help f Rs. 2,10,000/- from my client Mr. Aasin

Against the above friendly loan, Leave and License Agreement dated 05th July, 2022, duly egistered at Joint Sub-Registrar, Borivali-9 vide Registration No. 11069/2022 dated 05-07-2022, was executed in favour of my lient Mr. Aasim Riyaz Dhawlarker but Mr. Akhtar Hussain Abdul Latif Saiwankai have failed to give possession for occupancy of licensed premises i.e. Room No. 4, Sharfuddin House B, House No. 268, Eksar Road, Naitodi

Gaothan, Borivali (West), Mumbai 400092. t is therefore, being valid license holder o Room No. 4, Sharfuddin House B, House No West), Mumbai 400092, I, on behalf of my client, do hereby request to every public in general, not to make any transaction of whatsoever in nature with Mr. Akhtar Hussain Nodul Let's Salvaple with Mr. Akhtar Hussain Middle Abdul Latif Saiwankar pertaining to the above said licensed premises till the date license agreement is in force and repayment of foresaid loan amount of Rs. 10.90.000/- i nade by Mr. Akhtar Hussain Abdul Latif

lodged at Nayanagar Police Station, is having rm intention to invoke other Civil as well a riminal remedy available against Mr. Akhta ussain Abdul Látif Saiwankar Any person acting contrary to this public notice may, at will of my client, be prosecuted under appropriate law for punishment and/or

ttempted to commit breach of this present Advocate Saurab J. Dube B-501, Aum Shree Palace C.H.S LTD. Near Sunder Darshan Bldg, Silver Park, Mira Road East, Thane - 401107. Contact: 9987208128

ompensation to the extent of committed of

जाहीर सूचना गमचे अशील **श्री. जसपाल सिंग करम सिंग पद**र **भाणि इतर** यांच्या वतीने खालील अनुसुचीत नमुत . इतेल्या मालमत्तेबाबत येथे सचना देण्यात येत आहे खाली नमुद केलेले फ्लॅट श्री. दशरथ व्ही. मिदास यांनी विकासक मे. श्री गणेश कन्स्ट्रक्शन कं ांच्याकडून दिनांक ७.४.१९९९ रोजी सादर : गीबीबीजे<sup>7</sup>१३३४/१९९८ अंतर्गत नोंदणीकृत दिनांव ०.०३.१९८९ रोजीच्या करारनामा अंतर्गत खरेदी केले होते. श्री. दशरथ व्ही. मिदास यांनी सदर फ्लॅट श्री. जसपाल सिंग करम सिंग पदम आणि इतर यांच्याकडे दिनांक ३०.०१.२००३ रोजीचे करारना

रोजीचा करारनामा जो श्री. दशरथ व्ही. मिदास यांच्याकडून हरवला आहे. ार कोणा व्यक्तीस किंवा पक्षकारास सदर फ्लॅ किंवा शेअर्सबाबत खरेदी, अदलाबदल, तारण, बक्षीर गाडेपट्टा, वारसाहक, ताबा स्वरुपात अधिकार, हक्ष हित, दावा असल्यास आणि/किंवा हरवले ले दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा दावा असल्या यांनी लेखी स्वरुपात आवश्यक तपशिलासह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सद सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसांत** कळवावे. सद सचना कालावधीनंतर वैध दावा प्राप्त न झाल्यास तं . याग केले आहेत असे समजले जाईल आणि विद्यमा मालकांचा अधिकार स्पष्ट, बाजारभाव योग्य व सर्व अधिभारापासून मुक्त आहे असे समजले जाईल.

म्लॅट क्र.ए/०४, १ला मजला, बिल्डिंग हिल व अपार्टमेंट, सन हिल व्ह्यु कोहौसोलि., हिमालय गोसायटीजवळ, एन.एस.एस. रोड, असल्फ घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८४, क्षेत्रफळ (२.९३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, प्लॉट सीटीएस क्र २९८, गाव असल्फा, तालुका कुर्ला, मुंबई उपनग जिल्हा तसेच सन हिल व्ह्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (नोंद क्र.बीओएम/२/डब्ल्युएल चएसजी/टीसी/८२१८/९७ दिनांक १८.१२.१९९७) द्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.०८ अंतर्गत अनुक्रमांव ३६ ते ४० धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे ारणा केलेले शेअर्य

मुंबई, आज दिनांकीत १३ जून, २०२३ नवीन जोशी लिगलक

नवीन जोशी, वकील उच्च न्यायात एमएएच/११५६/१९४ पत्ताः कार्यालय क्र.५. पारेख अपार्टमेंट एन.एस.एस. रोड, असल्फा, घाटकोपर (प.) मुंबई-४०००८४

# PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client viz Dr. Vijava Prabhakar Borkar is intent sell the Flat No. 502, 5th Floor, Ran partment Co-operative Housing Society imited, Sitaram Complex, Maruti Nagar S. V. Cross Road, Ashokvan, Dahis [East], Mumbai 400068 [said Flat] & Shares distinctive Nos. 066 to 070 [both nclusive] in respect of the Share Certificate No. 0014 dated 12-08-2007 nolding by **Late Smt. Saroj Prabhak**a Borkar.

Late Smt. Saroj Prabhakar Borka expired on 31-03-2019 and her Late usband - **Mr. Prabhakar Borkar** expired on 19-12-1998 leaving only Three [3] lega viz. Mrs. Vibha Virag Waingank nee Miss. Vibha Prabhakar Borka Daughter], **Mrs. Rashmi Milind Kulkarr** nee Miss. Shubha Prabhakar Borka Daughter] and Dr. Vijaya Prabhaka Borkar [Daughter] behind her and afte ollowing due process of law, on 13-03 2021, the said Society has transferred the aid Shares in the name of Dr. Vijaya

Prabhakar Borkar. Our client is hereby inviting the claim against the said Flat & said Shares of Late Smt. Saroi Prabhakar Borkar. If an Firm, Society, Corporation or any Body Corporate has any claim or lien against the said Flat & said Shares of Late Smt. Saroj Prabhakar Borkar may file such claims objections with documents if any, within he period of 14 days from the date of this notice with documentary proofs and lega laims to

# W/s. BHOGALE & ASSOCIATES.

Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisa Jdavachal CHS Ltd., Ashokvan, Shiv /allabh Road, Borivali [East], Mumba 400066

f no claims or objections, as above, are received within the stipulated period, ou client shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having een waived, forfeited and / or annulled.

M/s. BHOGALE & ASSOCIATES ace: Mumbai Date: 13/06/2023



#### **PUBLIC NOTICE**

The branch of IIFL Finance Ltd. located at 8\A, Anita Chembers, Near Gurudwara Ambadi Road, Vasai (West) - 401202 Dist.: Palghar, will be shifted to below mentioned address with effect from

mentioned address with effect from 20" June, 2023.

New Address: IIFL Finance Ltd., Shop No. 18, Ashok Nagar CHSL, Near Yevle Tea, Navghar, Vasai (West) - 401202, Dist. Palghar. Contact No. 73044 12213 /73044 12212.

All existing services can be availed at the new location.

#### जाहीर सूचना

ायआयएफएल फायनान्स लि., 8\A, अनित चेंबर्स, गुरुद्वाराजवळ, अंबाडी रोड, वसई (पश्चिम) 401202, जिल्हा: पालघर, 20 जून, 2023 पासून गाखा खालील पत्त्यावर स्थलांतरित होत आहे.

नवीन पत्ता: शॉप नं.18, अशोक नगर को-ऑप हौ. सो. लि., येवले चहाजवळ, नवघर, वसई (पश्चिम) - 401202, जिल्हा: पालघर. संपर्क: 73044 12213/73044 12212.

नवीन स्थानावर सर्व विद्यमान सेवा उपलबध असू

# जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती एलिएनोरा** रुडॉल्फ लोबो या दुकान क्र.८<sub>:</sub> क्लासिक, तळमजला, सोनारग्राम **को.हौ.सो.लि**. म्हणून ज्ञात सोसायटीची इमारत, <mark>एल.एम. रोड, नवागाव, दहिस</mark> **(प.), मुंबई-४०००६८** (यापुढे सदर **दुकान** म्हणून संदर्भ) या जागेच्या मालक

रुढे सुचित करण्यात येत आहे की इसमुखराय सुंदरजी पंचमतीया, रवीराज ट्रस्टचे विश्वस्त आणि (१) श्री. श्रीराम ामसुरत राजभर आणि (२) श्री **गरीराम रामसुरत राजभर,** खरेदीदार यांच्य दरम्यान झालेंला दिनांक ०८.०२.१९८८ रोजीचे मुळ श्रेणी विक्री करारनामा.

द्वितीयत:, (१) श्री. श्रीराम रामसुर ाजभर आणि (२) श्री. मरीराम ामसुरत राजभर आणि (१) श्री. जोसेप ग्रीटर पिन्टो आणि (२) श्रीमर्ती लेतितीआ जोसेफ पिन्टो, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक २३.०२.१९९५ रोजीचा अन्य मुळ श्रेणी विक्री करारनामा. उपरोक्त दोन्ही मुळ करारनामा हरवले आहेत आणि शोध घेऊनही सापडलेले नाही. माझ्य अशिलांनी एमएचबी कॉलनी पोलीस यांच्या स्थानिक क्षेत्रातील डीएस बृहन्मुंबई पोलीस . यांच्याद्वारे वितरीत दिनांक १०.०६.२०२३ रोजीचे पोलीस लापता प्रमाणपत्र क्र.४८३०८–२०२३ प्राप्त केले.

जर कोणा व्यक्तीस/वित्तीय संस्थेस/बँकेस/ पुर्वीचे मालक यांना मुळ भागप्रमाणपृत्र . हरवलेबाबत किंवा ताब्यात असले मार्फत तारण, अधिभार, मालकीहक्क किंवा कोणतार्ह दावा असल्यास त्यांनी खालील म्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक पुराव्यांसह लेखी .वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा सद कानबाबातचे अधिकार व मालकीत्व हक्कार्च र्वेणी अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे निश्चित केले जाईल आणि असे काही दावे असल्यास ते त्याग केले आहे म्हणून समजले जाईल.

सही / – भावेश आर. भोईर (वकील उच्च न्यायालय) १२१, रोहिदास सदन, पी.बी. रोड, दहिसर (प.), मुंबई-४०००६८. दिनांक:१३.०६.२०२३ ठेकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my client MR. KAUSHAL ARVIND SHAH, the constituted Power of Attorney holder of MR. JAIVAL KAUSHAL SHAH, who is lawful owner of Office Premises No. 316, 3" floor, adm. 755.31 sq.ft. Carpet area, 119 Business Point, Near International Cargo, Sahar, Andheri (East), Mumbai Cargo, Sahar, Andheri (East), Mumbai 400099, holding Share Certificate No. 068 under Disct.No. 671 to 680 in his name which he has purchased from M/S. BALANCE EQUITY BROKING (1) PVT. LTD. through its director and authorised signatories MR. SAMIR K. DHOLAKIA vide an Agreement MR. SAMIR K. DHOLAKIA vide an Āgreement for Sale dated 03.11.2015, registered vide document No. BDR-9/9378/2015 dated 03.11.2015 in his favour and since then my client is in use, occupation and enjoying uninterrupted possession of the said Office Premises as Sole Owner thereof. That Original Agreement for Sale dated 03.11.2015 is lost / misplaced by my client MR. KAUSHAL ARVIND SHAH and he intends to self / transfer the said office to ANY PROSPECTIVE BUYER on ownership basis.

Any person who finds the said origina Agreement should intimate to the undersigned if any person, Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said Office Premises by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien, license gift, possession or encumbrance, howsoeve or otherwise or having above agreement is hereby called upon / intimate to me within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim or claims i any of such person or persons will be

RAMSAGAR K. KANOJIA (Advocate High Court ) Office : Bar Room, M.M. Court Andheri, Floor, Andheri (East), Mumbai – 400069. Mobile No. 9867681070

#### जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री राज वजलाल शाह हे खोली क.सी-१९. क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, प्लॉट क्र.९. गोराई(१ गोकुळ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. आरएससी-१५, गोराई(१), बोरिवली पश्चिम (जागतिक बँक प्रकल्प, म्हाडा), मुंबई–४०००९१ या जागेचे कायटेशीर वारमटारांपैकी एक आहेत पुर्नप्राप्तकर्ते **श्री. व्रजलाल हेमचंद शाह** यांच्या मालकीची जागा होता, यांचे मुंबई येथे 0१.0५.२00८ रोजी निधन झाले, त्यांचे मृत्यु प्रमाणपत्र क्र.७५५२१७५८१ दिनांक ०६.०६.२००८ आहे आणि त्यांची पत्नी **श्रीमर्त धिराबेन व्रजलाल शाह** यांचेही मुंबई येथे दिनांक ११.११.२०१८ रोजी निधन झाले, त्यांचे मृत्य नोंदणी क्र.डी-२०१८:२७-९०२७७-००२८६९ हे दिनांक १६.११.२०१८ आहे. अन्य कायदेशीर वारसदार (१) श्रीमती हन्सा रमेशचंद्र शाह, विवाहीत मलगी. (२) श्री. महेश वजलाल शाह मुलगा, (३) <mark>श्रीमती स्मिता रमेश शाह,</mark> विवाहीत मुलगी, (४) श्रीमती कल्पना चंद्रकांत गांधी, विवाहीत मुलगी यांनी माझे अशील आणि त्यांच भाऊ यांच्या नावे दिनांक ०६.०६.२०२३ रोजीचे क्र.बीआरएल७-८५१३-२०२३ धारक नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसार त्यांचे अधिकार मुक्त केर् आहेत. **स्वर्गीय श्री. व्रजलाल हेमचंद शा**ह यांचे उपरोक्त खोलीवर दावा करतील असे अन्य कोणीही वारसदार नाहीत.

आता माझे अशिलांना सदर खोली संबंधित म्हाडा प्राधिकरण व सोसायटीकडून त्यांच्या नावे हस्तांतर करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीकडे सदर खोलीबाबत वैध दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी कृपय खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात त्यांचे दावा सदर सूचन प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसात** कळवावेत. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील विक्री व्यवहार पुर्ण करतील आणि अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही. आज दिनांकीत १३ जून, २०२३

सही/-संतोष एम. पितळे वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१

# जाहीर सुचना

कै. मो. ईक्बाल नदीम शेख, राहणार-राज कपुर बंगलो जवळ, शिवशंकर नगर, टी आय एस एस, देवनार रोड, चेंबुर, मुंबई-४०००८८, यांचे दिनांक १२/११/२०१५ रोजी निधन बाल्यमेळे त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी दाखला मिळणेकामी मा. तहसिलदार कर्ला, मलंड येथे अर्ज केला आहे. तरी वारस दाखल्यासंबंधी कोणाची काही हरकत असल्यास १५ दिवसाँच आत मा. तहसिलदार कुर्ला, मुलुंड यांचे कार्यालयात येऊन लेखी कळवावे. अन्यथा कोणाची हरकत नाही असे समजून के. मो. ईक्बाल नदीम शेख यांचे वारस आहे.

पारसा पा	નાવ હાલાલપ્રમાળ		
क्रमांक	नाव	वय	नाते
۲.	श्रीमती. रुकसाना वि मो. ईक्बाल शेख	६२	पत्नी
٦.	सौ. रुकय्या बेगम मो. गौस	४२	मुलगी विवाहीत
	(लग्नाआधीचे नाव- रुकय्या ईक्बाल शेख)		विवाहीत
₹.	श्री. मो रफीक मो. ईक्बाल शेख	४१	मुलगा
٧.	श्री. ताजुद्दीन ईक्बाल शेख	३८	मुलगा
ч.	श्री. ईिमतिय्याज मो. ईक्बाल शेख	3 ξ	मुलगा
ਰਹਿ	ल नाम्मांत्रानिरोक्त कोणीरी नाम्म नारीत १८ दि	त्रणाउंता त्रार	र्गलगान आल्गाम

वरिल वारसांव्यतिरीक्त कोणीही वारस नाहीत. १५ दिवसानंतर कार्यालयात आल्यास आपले नाव ग्राह्य धरण्यात येणारी नाही. असे समजन श्रीमती. रुकसाना वि मो. ईक्बाल शेख यांच्या नावाने वारस दाखला देण्यात येईल. श्रीमती. रुकसाना वि मो. ईक्बाल शेख

# जाहीर नोटीस

प्तर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल १) श्री. अश्विन नारायण पुजारी २) श्री. चाथन नारायण पुजारी आणि ३) सुनंदा नारायण पुजारी यांनी खालील मिळकत गहाण ठेऊन कर्ज घेण्याचे ठरवले आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :-

गावाचे नाव	मिळकतीचे वर्णन
मौजे - मुळगाव, तालुका- अंधेरी आणि जिल्हा – मुंबई शहर	सदिनका क्र. सी-६, दुसरा मजल्यावर, इमारतीचे नाव रूफ टॉप को ऑप हौसिंग  सो लि. प्लॉट नं. ९ १२ आणि १४ सर्वे नं. ५१, हिस्सा नं. १, २, ३ आणि ७
तसेच श्री. नारायण पुज	ारी हे वरील मिळकतीचे मालक होते परंतु त्यांचे १८/१०/१९९६ रोजी निधन

झाले. १) श्री. अश्विन नारायण पुजारी २) श्री. चाथन नारायण पुजारी आणि ३) सुनंदा नारायण पजारी हे श्री. नारायण पजारी यांचे वारसदार आहेत. . नमूद केलेल्या वारसदारांनी वरील नमूद केलेली सदिनका एल आणि टी हौसिंग फायनान्स लिमिटेड

पांच्याकडे गहाण खत दि. २१/०६/२०१६ दस्त क्रमांक अंधेरी-१-६८७८-२०१६ द्वारे गहाण ठेवलेली आहे आता त्यांनी वरील नमुद केलेली सदनिका गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लेमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

स्पर वर उल्लेख केलेल्या सदीनकेवर कोणाचाही कसल्याही प्रकार हक्क, अधिकार, बोजा, करार मदार गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ दिवसांच्य आत या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदपत्र माझे ऑफिंस ३०१, तिसर मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन – ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून ०७ दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाहीं असे गृहीत धरले जाईल.

डॉ. सुर्यकांत एस. भोसले, वकील

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Nainesh Jaykant Bhatt is a bonafide member of "New Heritage Co-Op. Hsg. Soc. Ltd." and holds 5 fully paid up Shares bearing distinctive Nos. 026 to 030 under Share Certificate No 6 in respect of Shop No. A/006, Ground Floor and 5 fully up Shares bearing distinctive Nos. 036 to 040 under Share Certificate No. 8 in respect of Shop No B/008, Ground Floor situated at Kandarpada, Near R.B.I. Quarters, Dahisar (West) Mumbai - 400 068.

My client has lost / misplaced above mentioned both the Original Share Certificates No. 6 and 8 and matter has also been reported online to the MHB Colony Police Station, Borivali (West) under lost report No. 46088 / 2023 on 03-06-2023.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred lost / misplaced Two Original Share Certificate or above referred Shop No. A/006 and Shop No. B/008 by way of legal heirship, ownership mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in suppor thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Pos A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055, In default of all such claims it shall be deemed to have been waived and my clients may proceed on the basis of the title of above said Shops free from all encumbrances.

> MRS. MANISHA M. KOTHARI **Advocate High Court**

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते अर्थात श्री. बनारसी रामचंद्र थाथेरा यांना कोअर हाऊस क्र.बी-३६, क्षेत्रफळ २५ चौ.मी बिल्टअप क्षेत्र, चारकोप(१) लक्ष्मी नारायण को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.५३७, आरएससी-५३, चारकोप सेक्टर क्र.५, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र माझे अशील **श्री. निलेश गुणवंतराय मेहता** यांच्याकडून हरवले आहे, ज्याकरिता बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई शहर येथे दिनांक १२.०६.२०२३ रोजीचे तक्रार क्र.४८७२३-२०२३ नुसार तक्रार नोंद केली आहे आणि माझे अशील श्री. निलेश गुणवंतराय मेहता हे श्री. मितेश गुणवंतराय मेहता यांच्यासह सदर कोअर हाऊस जागेचे सदस्य आहेत आणि त्यांना भावी खरेदीदाराकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त कोअर हाऊस जागेबाबत वाटपपत्र आणि/किंवा अन्य संबंधित दस्तावेज किंवा सदर जागा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह **श्री. अनुज विनोद मोरे, वकील,** मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ताः **एमओआर असोसिएटस्**, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसोलि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत १३ जून, २०२३

Date: 13/06/2023

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our clients viz. Smt. Varsha Avinash Sawant & Miss. Radha Avinash Sawant are intent to transfer the Flat No. 104, 1st Floor, "A Wing, Om Ganesh Co-operative Housing Society Limited, Choqle Nagar rpada, Borivali [East], Mumbai 400 066 [**said Flat**] & 5 Shares Nos. 71 to 80 [both inclusive] in respect of the Share Certificate No. 008 holding b Mr. Anant Keshav Sawant.

Mr. Anant Keshav Sawant expired on 28-01-2019 leaving only Five [5] legal neirs viz. Smt. Alka Anant Sawant [Wife], Mr. Avinash Anant Sawant [Son], Mr. Arun Anant Sawant [Son], Mrs. Arti Vishnu Sawant nee Ms. Arti Anant Sawant [Daughter] and Mrs. Neeta Sonu Sawant nee Ms. Anita Anant Sawant [Daughter] behind him. His Father Mr. Keshav Sawant expired in the year 15th August 1964 and Mother Smt. Anandibai Keshav Sawant expired on 3rd May

Mr. Anant Keshav Sawant expired after making nomination in favour of Mr. Avinash Anant Sawant and on 29-01-2019, the said Society has transferred the said Shares in the name of Mr. Avinash Anant Sawant and Mr. Avinash Anant Sawant expired on 10-03-2022 leaving only Two [2] legal heirs viz. Smt. Varsha Avinash Sawant [Wife] and Miss. Radha Avinash Sawant [Daughter] behind

Mr. Arun Anant Sawant expired on 18-05-2017 after leaving only Two [2] legal neirs viz. Smt. Anagha Arun Sawant [Wife] & Mr. Viraj Arun Sawant [Son] behind him. Vide the Release Deed dated 08-06-2023, other legal heirs of Mr. Anan Keshav Sawant have released their respective shares in the names of our clients Our clients are hereby inviting the claim against the Flat & said Shares of Mr Anant Keshav Sawant. If any Person, Firm, Society, Company, Corporation o any Body Corporate has any claim or lien against the said Flat & said Shares o Mr. Anant Keshav Sawant may file such claims or objections with documents

any, within the period of 14 days from the date of this notice with documentar proofs and legal claims to: M/s. BHOGALE & ASSOCIATES.

having been waived, forfeited and / or annulled.

Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shi Vallabh Road, Borivali [East], Mumbai 400 066. If no claims or objections, as above, are received within the stipulated period our client shall, at future date, treat any such claims, objections and/or right

Place : Mumbai Date: 13/06/2023 M/s. BHOGALE & ASSOCIATES

#### PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that my clients **Mr. Dhanpat Nemchand**

Sethia and Mrs. Tara Dhanpat Sethia are bonafide members of "New Prem Naga Co-Op. Hsg. Soc. Ltd." and holds 5 fully paid up Shares bearing distinctive Nos. 0261 o 0265 under Share Certificate No. 53 in respect of Flat No. 13 on 3<sup>rd</sup> Floor, C-Wing in Bldg. No. 1 situated at Off S.V.P. Road, Borivali (West), Mumbai: 400 092. ) Under an Agreement for Sale dated 3rd August, 1973 M/s. Poonam Construction

Co. had sold the said Flat No. 13 to Mr. Vasant Kisan Muley and said Agreement was registered under document No. PS - 289/73. Under an Agreement Mr. Vasant Kisan Muley had sold the said Flat to Mr. Kisan

Baburao Muley.

) Under an Agreement Mr. Kisan Baburao Muley had sold the said Flat to Mr. Vasant Kisan Muley ) Under an Agreement for Sale dated 26-09-2012 Mr. Vasant Kisan Mulev had sold

the said Flat to Mr. Dhanpat Nemchand Sethia and Mrs. Tara Dhanpat Sethia and said Agreement was registered on the same day under document No. BDR-16 8694/2012

My clients have lost / misplaced below mentioned Two Original Agreements and matter has also been reported to the Borivali (West) Police Station under missing note No. 1726 / 23 on 11-06-2023. a) Agreement between Seller Mr. Vasant Kisan Muley and Purchaser Mr. Kisan

Baburao Muley. ) Agreement between Seller Mr. Kisan Baburao Muley and Purchaser Mr. Vasant

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards t

the above referred lost / misplaced Two Original Agreements or above referred Flat No.13 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise nowsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith locumentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication nereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai - 400 055. n default of all such claims it shall be deemed to have been waived and my clients may proceed on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

Place: Mumbai Date: 13/06/2023 MRS. MANISHA M. KOTHARI **Advocate High Court** 



# USHDEV INTERNATIONAL LIMITED

Regd. Off.: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 001 Email: info@ushdev.com Website: www.ushdev.com CIN Number: L40102MH1994PLC078468

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the year ended 31st March, 2023 Rs. In Lakh ( Except Earnings per Equity Share data)

			STANDALONE					CONSOLIDATED					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31st March 2023 (Audited)		Quarter Ended 31st March 2022 (Audited)	Year Ended 31st March 2023 (Audited)	Year Ended 31st March 2022 (Audited)	Quarter Ended 31st March 2023 (Audited)			Year Ended 31st March 2023 (Audited)	Year Ended 31st March 2022 (Audited)		
1. 2. 3. 4. 5.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before Tax Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period Equity Share Capital (Face Value of Rs.1/- per share) Reserves (excluding Revaluation Reserve)	187.83 375.33 375.33 41.49 3,384.94	163.33 (909.05) (909.05) (10.89) 3,384.94	(4,535.01) (1,423.73) (1,423.73) 41.04 3,384.94	1,561.79 (4,629.67) (4,629.67) 8.82 3,384.94	1,355.75 (2,654.56) (2,654.56) 43.55 3,384.94	187.83 375.27 375.27 41.49 3,384.94	163.33 (909.05) (909.05) (10.89) 3,384.94	(4,535.01) (1,423.73) (1,423.73) 41.01 3,384.94	1,561.79 (4,629.73) (4,629.73) 8.82 3,384.94	1,355.75 (2,654.56) (2,654.56) 43.55 3,384.94		
7.	as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per equity share (Face Value of Rs.1/- per share): 1. Basic & Diluted		(316,891.25)	(316,891.25) (0.42)	(321,511.78)	(316,891.25) (0.78)	(321,511.90) 0.12	(316,891.25) (0.27)	(316,891.25) (0.42)	(321,511.90)	(316,891.25)		

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended Financial Results are available on the website of BSE limited (www.bseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.Ushdev.com).

> For Ushdev International Limited Radha Rawat (IMA Authorised Signatory)

Place: Mumbai, Date: 12th June, 2023

# NOTICE Trent Limited Regd office: Bombay House, 24, Hom Mody Sheet, Mumbai, Maharasihira, 400001. NOTICE is, breshy, given that the certificates for the undermeditioned securities of the Company have been incollegispaced and the Notider of the said sourcivilesopiginate has applied to the Company has released the new certificate. The Company has informed the notidesreplicated hither said shares have been transferred to 15PE as per IEPF Reise. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company has fisplanted Office within 160 spile nith schedules in the Companyation. Name of Notion | Valve varied or holder and face value No. of Securities PREMA MEHROTRA Equity shares of F.V. Re. 1/- 2470 1459701-1462170

PUBLIC NOTICE
Company's Name: CRAISM INDUSTRIES Ltd.
Rogd. Office: Birliagram, Nagda, Madtya Pradesh, 456331.
Notice is hereby given that the certificate(s) for the mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company, Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate are cartificate(s) without further intimation. Name of the Shareholder(s): JASVINDER' SINGH PHICHITSINGH (deceased), KIRANJIGH.
KAUR PHICHITSINGH & KULDIP SINGH PHICHITSINGH.
ACTION OS RANG332179. Face Value: 27. Following are the details.

Tollotte, or a tooo Error, Taco valable 11 ollowing are the actaile.										
Company	Folio No**	No of Shares	Share Certificate Number	Distinctiv From	/e No(s)** To					
GRASIM INDUSTRIES LIMITED F V Rs.2/-	GRA0332179	4999	3332179	656803318	656808316					

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. 1 Mr. Ashwin Narayan Poojary 2 Mr. Chathan Narayan Poojary 4, 3 3 Mrs. Sannanda Narayan Poojary 4, 6 3 3 Mrs. Sannanda Narayan Poojary 4, 6 3 3 Mrs. Sannanda Narayan Poojary 4, 6 1 4 5 1

# कार्चपालक अभियंता का कार्यालय पथ निर्माण विमाग, पथ प्रमंडल, पाकुड़ eercdpakur.jhr@nic.in, Phone & Fax No. 0643

	दा सूचना संo- RCD/PAKUR,	<b>रोत्रयूरमेन्ट सूचना</b> /473/2022-23 दिनांक : <b>09.06.2023</b> पथ प्रमंडल, पाकुड अन्तर्गत गोविन्तपुर-साहेबगंज पथ के अमरापाडा सिंक पथ के 02र कि0मी0 में बांसलोई नदी
1.	कार्य का नाम	पर उच्चरतरीय पुल निर्माण कार्य   वित्तीय वर्ष 2022–23 (CRIF Scheme)
2.	प्राक्कलित राशि (स0)	रू० 10,03,30,276 / - (रू० दस करोड़ तीन लाख तीस हजार दो सी छिहतर मात्र)
3.	कार्य पूर्ण करने की अवधि	24 (चीबीस) माह
4.	ई०-निविदा प्राप्त करने की अंतिम तिथि एवं समय	05.07.2023 के पूर्वाहन 12.00 बजे तक
5.	ई०-निविदा का बेबसाईट पर प्रकाशन की तिथि एवं समय	15.06.2023 के पूर्वाहन 10.30 बजे से
6.	ई०-निविदा आमंत्रित करने वाले कार्यालय का नाम एवं पता	कार्यपालक अभियंता, पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, पाकुड़।
7.	ई-प्रोक्यूरमेन्ट अधिकारी का सम्पर्क नं0	06435-220592
8.	ई-प्रोक्यूरमेन्ट सेल का सम्पर्क सहायता नम्बर	0651-2401010
नोट	<ul> <li>प्राक्कलित राशि धट–बढ सक</li> </ul>	ती है।
विशे	ष जानकारी http://jharkhand	ltenders.gov.in पर देखी जा सकती है ।
	299771 Road (23-24) D	कार्यपालक अभियंता, पथ प्रमण्डल, पाकुर

IS DAYS E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULE, 2002

(eyor in account if MILERSE) [MEMORLEMEN] (MULE, 2002

ONTICE of 154 asys hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property nortigaged / charged to the Secured Cerdior, the SYMBOLO() PMYSICAL OSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (Secured Cerdior), will be sold on "As a twenters is" "as is with a "of and "whatever there is" on dated 28.08.2023 at 11.00 a. in. 0.01.00 immobility of the one of the other other of the other other of the other ot

ne of the Borrower, Chopflocian & Goardanarto - Iv. Topich Shahir Cardinarative - Iv. Topich Shahir 2, Mrs. Maru Tipil Shah; T. 252,23,5,08,38,16,(Ac.) yes Seel Inpect & Shahir Shahir

Property No. 1:- All the part and parcel of property consisting of Flat No. 5, Bldg, No. 7, 2" Floor, "Kirtl Prakash in shree Hind Co-op, Housing Society Plot No. 23, C. 5, No. 32 of Sion Div. Vinidana Complex, N. S. Markinar Many, Chundanit (W), Sion (Estab. Numbia-140 OZ (Maharashtra admessaring 986.45 sq. fts. (carpet area) i. e. 1163 sq. fts. i. e. 110 Sq. Mtrs. owned by Tejal Yogesh Osh.

Property No. 2- 10 he put and purel of properly consisting of Office premises shauted at 100.5-16. Anthread Premises Sono, Society, Nathread Royal Conference Cong. Society, Nathread Property Sono, 2-10.5-16. Anthread Sono, 2

Property No. 3 - All the part and parcel of property consisting of Flat No. A-2013, 2" Floor, Onto Lettinds Soldy, Away New Culfe Parado, Heart Max Dome, Of Eastern Freeway, Yadda, And Soldy Company, Company,

Property No. 4: All the part and parcel of property consisting of Flat No. 8 1202, 12<sup>th</sup> Floor, Viceroy Park Co-operative Housing Society Limited, Sector IB, Sanpada Palm Beach Road, Nav Mumbai-400 705, Maharashtra. Admeasuring 69,71 sq. mtrs. owned by Mr. Tejal Y. Shah & Mrs.

Kunbai-4007 MS, Mahrandhra, Adimeasuring ora/1 to one of the Deposited : ₹ 20,50,0000 - Manus L Shah 
\*Researce Price : ₹ 2,05,00,000 - Farnest Money to be Deposited : ₹ 20,50,0000 - Male of Domand Indice : 0,004,2012 & 2,001,2021 - Date of possession notice : 0,112,2021 

NAMER SYMBOLE POSSESSION 

Stame of the Borrower, C-Applicant & Guarantor : Lata Exports Apparels Private Limited; 2. Mrs. 

Lata Exports Apparels Private Limited; 2. Mrs. 

Registra A, Phanasilar Nee Nee Neghnia Kartikoyan 3. R. 

with further interest; Cost & exporters.

McGarman (March 1994) (March 19

Property No. 7 :- Fist 10s. 302 (2 BHK) on the 3°F Floor, adm. 770 to 3t. (Carpet area), in the building income as "Galaxy Royale", Submart layer, Een Doppe, Geregoon (Next), Mumbar of Tradia Construction and Comment and Industrian Construction and Comment and Industrian Composition (1 Section 1) and Industrian Composition (1 Secti

Label or Demand notice : 1612/2017 Oate of possession notice : 0.003.2018 and 0.03.02.08 (UNDER SYMBOLIC POSSESSION)
Property No. 8 - Fish No. 402 (BRIK) on the 6°F Borc adm. 709 sq. 1t. (Carpet area). In the holding homon as "Glassip shops", Estimant Risking, tree Borgeri, Grospen (West), Mumbia-400 082, situated at land bearing CTS. No. 9 (Pl.), 50 (Pl.), 50 (Pl.), 500 (Pl.), 100 (Pl.), 100

Name of the Borrower, Co-Applicant & Guarantor :- I.
M/s. Laholf Terra knitfab Ltd. (Borrawe) 2. M/s. Volant
Textile Mills Ltd. (Burnard) 5. Mr. Rejesh Somani (Berower
& Burantor) 4. Mrs., pvl Somani (Gerower & Buaranter) 5. Mr.
Rejesh Somani HUF (Buranter)

If Postach in drive find Co-op Security Foot for 2.2 C. S. No. 24 Size Dis, Virolation (Security Foot for 2.2 Size Dis, Viro

Property No. 12 - Commercial Land of Survey 327 Kasile Pathods, Int Steel End dimensional (PSTD) or 1, \*\* Soundmed as under - East 1 Smir Krinhin Dulk Philitys Praksigs, "West 1 Road, Schoolt Manipusche Station Road (Post 1) Road (Post of International Manipusche Station Road (Post 1) Road (Post of International Manipusche Manipusche Road (Post of International Manip

OWDER SYMBOUL PRSSESSION)
Property No. 13 - Residential Burgalow Adms. 60256 sq. ft. at Gut No. 016, Kabb Patoda, Tq.
Property No. 13 - Residential Burgalow Adms. 60256 sq. ft. at Gut No. 016, Kabb Patoda, Tq.
Patoda, Not. Boed, Milk \* Shoundred as under 1- deart 1 MSS Compound: "Heest Parladuring
Savall. \* South : Patoda Parl Milk - Morth: Remaining Land in this gut in the name of Mir.
Mannishisan & Rauga, 2000.00 - Extenses Money to be Reposited; 7 1,0000.00 - 91.00 of Demand of Mir. 1012.0171 - 1984 of glossession notice: 1002.0216 (UMBER SYMBOULE PDSSESSION)
Property No. 14 - All The piece and parcel of M. A. land along with 8 commercial shops situated therein each having are 400 sq. ft. Standa of the No. 25, Area 98 ft. Patoda, admessionly around 801 sq. mits, owned by Mr. Klasar Kanthale (Under of Mr. R. Bangar)
\*\*Hestern Pricer's 2, 2000.0000 - Extenses Money to be Deposited 2; 2000.000 - 901. d Demand molice: 1012.0171 - 901. of passession molice: 1072.2018 (UMBER SYMBOULE PDSSESSION)
\*\*Poperty No. 51 - Land and Building premises of clin No. 58 64.8 (Shapa) Shing, Taluku Patoda.

Inodice: 101.2071 "Put of possession motice: 10702.2018 (URBICR SYMBOLL P DISSESSION)
Typerby (N. 6): 1-3 and and lividing premise at of the 16.03 46.45 (1), 19004. Short In India Dist Ested Mahrzeithra Addm., are used 14700 as, mirs. comed by Mrs. 34/pabhama Bangar.
\*\*Reserve Price: 1700.000-\*\* #Carrest Morey be Despossible: 170, 1970.000-\*\* #Out of the 1000-1000-\*\* \*\* (INDIA DESSESSION)
The 1000-1000-\*\* (INDIA DESSESSION

Agarwell Ginametel

Property No. 77 - Nen Agriculture Land with Factory Building & Some other Structure Bearin
Plet No. 18 & Cart No. 352, 3588, 838, 641 No. 350 & 83 & 61 Village Raminell, Marinaria Bilane
Ross, Takaka Waka, Delicir Poljalish. Goned No. 186. Seriarish Ginamia Raminella Raminella Raminella Raminella Raminella Raminella No. 1860, 1860, 1861,

(UNDER PHYSICAL POSSESSION)

Property No. 18: 1-14. Jund bearing full tho. 60, 61t tho. 60, 61t tho. 66, 61t tho. 60, 61t tho. 65, 61t

(UNDER PHYSICAL POSSESSION)
Name of the Sorrower, Co-Applicant & Guarantor

1. Ms. Jovita Reema Mathias Liquidator - Oneword
Creations Private Limited; 2. Ms. Ashima Manoj
Khushalani S. Mr. Uvril Nakshaya Jani (Biretor - Suspended
aper MCLI provision); 4. Mr. Luvil Akshaya Iani (Wetpager
(Biotrantic); 5. Mr. Manoj Uttamchand Khushalanii (Wetter
Sexended se ne NCTI provision)

Insurain S. M. Manoj Ultimorband Sharabalani (Nertiger | Insurain Sharabalani (Nertiger | Insurain Sharabalani Manoj Ultimorband Sharaband Shara

I Mane of the Borrowe, Co-Applicant & Guaranter: - 1.

M/s. Kasturi Commodities Pvt. Ltd., 2. Mr. Shreenath
Agraval (Biretter / Searanter); 3. Mrs. Poja Amit Agraval
Gleeter / Gearanter), 4Mr. Amit Numar Agraval (Gearanter); 5.

Mrs. Shakunta N. Agraval (Gearanter)
Property No. 21. Amialasmastod Shan Mr. O. and C. C.

Property No. 23 - Bunglow shatted at Pool No. 1954. (Videnager Schaker Misse Marcial Behavior - 1962-2012 (UNDER SYMBOULC POSSESSION)

Property No. 23 - Bunglow shatted at Pool No. 1954. (Videnager Schaker Misse Marcial Behavager 3490 (2014) (and hone) by Misself Commendities Price L. 144. (19. 19.18) 353 (and hone) by Misself Statut Commendities Price L. 144. (19. 19. 18.15) (and hone) and Suph Pol No. 106; Past by 19. (Pol No. 106; East by 1. Approach Ross and Suph Pol No. 106; Past by 19. (Pol No. 106; East by 1. Approach Ross and Suph Pol No. 106; Past by 19. (Pol No. 106; East by 1. Approach Ross and Suph Pol No. 106; Past by 1. (Pol No. 106; East by 1. Approach Ross and Suph Pol No. 106; Past by 1. (Pol No. 106; East by 1. Approach Ross and Suph Pol No. 106; Past by 1. (Pol No. 106; East by 1. Approach Ross and Suph Pol No. 106; Past by 1. (Pol No. 106; East by 1. Approach Ross and Suph Pol No. 106; Past by 1. (Pol No. 106; Pa

# Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
MHADA Bulding, Ground Floor, Room No. 69, Bandra (E.), Murmbal-400051.

No.DDR-3/Mum./deemed conveyance/Notice/1830/2023 Date: 08/08/2023
Application us 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, 648.

Application No. 72 of 2023

The Chairman / Secretary, Kamleshwar New Co-op. Higs, Sec. Ltd., CTS No. G-148, G-149 & G-150, FP No. 40, Tagoor Rood, Santenzu (West), Mumbal-400 054. (Applicantis) Versus 1)
Tagoor Road Kamleshwar Co-Op Housing Society Ltd., 40, Tagoor Road, Santenzu (West), Lida. Road, Khar (West), Mumbal-400 052. Ownersbuller Developer Opponents, and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the vense mentioned above. Failure to submit any sy shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Topertry:

Description of the Property :-Claimed Area

Unilateral Deemed Conveyance of all that piece and paracel of the Land or ground admeasuring 1112.478 sq mtrs out of large property 2054 sq mtrs as per TP Scheme and having CTS No. 67-148, G-149 and G-150 TPS II, FP No. 40 Village-Bandra "G" Ward, Taluka-Bandra, District-Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

ring is fixed on Dt. 22/06/2023 at 03:00 p.m



(Rajendra Veer)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (3)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.



#### **USHDEV INTERNATIONAL LIMITED**

Regd. Off.: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort , Mumbai 400 001. Email: info@ushdev.com Website: www.ushdev.com CIN Number: L40102MH1994PLC078468

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the year ended 31st March, 2023

			STANDALONE					CONSOLIDATED					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31st March 2023 (Audited)		Quarter Ended 31st March 2022 (Audited)	Year Ended 31st March 2023 (Audited)	Year Ended 31st March 2022 (Audited)	Quarter Ended 31st March 2023 (Audited)			Year Ended 31st March 2023 (Audited)	Year Ended 31st March 2022 (Audited)		
4. 5. 6.	Total Income from Operations Net Profit / Lloss) for the period before Tax Net Profit / Lloss) for the period affer tax Total Comprehensive Income for the period Equily Share Capital / Fico Value of Rs. Ir. per share) Reserves (excluding Revalation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per equily share (Face Value of Rs. Ir. per share): 1. Basc & Dilutel .		163.33 (909.05) (909.05) (10.89) 3,384.94 (316,891.25) (0.27)	(4,535.01) (1,423.73) (1,423.73) 41.04 3,384.94 (316,891.25) (0,42)	1,561.79 (4,629.67) (4,629.67) (8,82 3,384.94 (321,511.78) (1.37)	1,355.75 (2,654.56) (2,654.56) 43.55 3,384.94 (316,891.25) (0.78)	187.83 375.27 375.27 41.49 3,384.94 (321,511.90) 0.12	163.33 (909.05) (909.05) (10.89) 3,384.94 (316,891.25) (0.27)	(4,535.01) (1,423.73) (1,423.73) (1,423.73) 41.01 3,384.94 (316,891.25) (0,42)	1,561.79 (4,629.73) (4,629.73) 8.82 3,384.94 (321,511.90) (1.37)	1,355.75 (2,654.56) (2,654.56) 43.55 3,384.94 (316,891.25) (0.78)		

For Ushdev International Limited Sd/

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES APPENDIX - IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)]

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002 READ WITH PROVISO TO RULE 6/2/6 8/6/0 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002.

i	", "As is what is", "Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s / Secured Asset/s / Dues / Reserve Price / e-Auction Date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below:										
S	Sr. / Name & Address of Borrower/s Lot / Guarantor/s	Give short description of the immovable property with known encumbrances, if any	Total Amount Dues	Date & Time of E-Auction	Reserve Price EMD and Bid Increase Amount	Status of Possession (Symbolic / Physical)	Date and time of Visit of property for bidders				
			Rs. 59,71,137.00/- + unapplied Interest w.e.f. 01.09.2018 + other charges less recovery if any	27.06.2023 From 2.00 P.M. To 6.00 P.M.	1-Rs. 13,46,000/- 2-Rs. 1,34,600/- 3-Rs. 5000/- (With unlimited extension	Physical	21.06.2023 From 11.00 A.M. To 2.00 P.M.				

15 DAYS STATUTORY SALE NOTICE TO THE BORROWER, GUARANTOR AND MORTGAGOR For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://w/ Officer on Tel No. 02632 - 241454, Mobile : 8080127362, 9490645818. om/auctionhome/ihani/index.isn. Also, prospective hidders may contact the Authorized

(Mr. KVN Rac Chief Manager & Au Bank of Barod

....



Date: 09.06.2023, Place: ROSARB, Valsad

....